

Our Heritage

ISSN: 0474-9030

Vol 68 Issue 60 January 2020

JEEVAN VIKAS MAHAVIDYALAYA, DEVGRAM
Antyoday Mission
Tah. Narkhed, Distt. Nagpur - 441301 (MS)
ISO 9001 : 2015 Certified
(NAAC Accredited in Cycle - II with "B++" Grade, CGPA 2.93)

Organizes
NAAC Sponsored
Two-Day National Seminar on
Theme: Teaching, Learning and Evaluation
On
February 22-23, 2020

Venue : Matoshri Seminar Hall, Devgram

Organized by : Internal Quality Assurance Cell (IQAC)

About the Conference:

As the educational spectrum of the country has witnessed a transformation with respect Change in focus contextualizing higher education, the relevance of exploring, revising, upgrading and redesigning our methods of teaching, learning and evaluation is of paramount importance. As educators, it has become necessary to have a dialogue- raising questions, seeking answers, interpreting evidence, implementing changes and examining their effects – without which teaching, learning and evaluation remains an empty and intellectually unfulfilling mechanical process.

In this context, the National Seminar on Teaching, Learning and Evaluation aims to bring under one roof academic administrators, faculty members and policy makers to share views and ideas about new possibilities of delivering education and conducting evaluation. It would also help to those interested in serving students of different backgrounds and abilities, through effective teaching – learning experiences. The educators by sharing the most successful, innovative and practical ideas and strategies will be assisting each other in becoming more effective in their positions. The seminar is an effort to produce a distinctive way of thinking about how teaching and evaluation in higher education influence the quality of student learning. Today's students need to know not only the basic reading and arithmetic skills, but also skills that will allow them to face a world that is continually changing. Educators need to take an active role in greater integration of technology and teaching; improved way of increasing pace and extent of learning as well as making decisions about the purpose of assessment and the content that is being assessed. Hence, this seminar hopes to play a pivotal role in enabling the involvement of new ideas through peer discussions and scholarly engagements and to disseminate these among the stakeholders.

Editorial Panel:

Dr. Devendra S. Bhongade, Principal, JVVM, Devgram

Dr. Yogesh M. Sarode, Co-ordinator, IQAC

Dr. Mangala A. Hirwade, Asso. Professor, DLISc, RIMNU, Nagpur

1

Sub-Theme

1. Role of Teaching, Learning and Evaluation in Higher Education.
2. Teaching Techniques in Higher Education.
3. Role of ICT in Teaching - Learning
4. Innovations in Teaching-Learning process
5. Challenges before Teaching-Learning process
6. Innovations and Best Practices in Higher Education
7. Role of Teachers in nurturing Higher Education
8. Evolution Process and Reforms in Higher Education
9. Student performances and Learning outcomes
10. Methods of Evolution and Conduct of Examinations
11. Courses of Study and Syllabi
12. Issues of Governance in Higher Education
13. Role of Leadership and Management in Higher Education
14. Issue of Autonomy and Accountability in Higher Education
15. Role of Ethics and Values in Higher Education
16. Role of Assessment and Accreditation towards improving the Quality of Education

Our Heritage

ISSN: 0474-9030

Vol 68 Issue 60 January 2020

- Use of Ice In Research Area: An Analytical Approach**
Dr. Meenakshi V. Wasnik

167-171

- Websites and Its Importance In Higher Education Institutes In India**
Pragyasa H. Upadhyaya

172-178

- Role of ICT In Teaching –Learning Process**
Punyashil Shalikram Tembhurne

179-184

- Influence Of Teaching Experience On Job Satisfaction Ofsocial Work Educators In Vidarbha Region Of The Maharashtra State**
Mr. Roshan Gajbe

185-189

- Teaching Techniques In Higher Education**
Prof. Siddharth K.Patil

190-193

- Ethics And Values In Higher Education**
Dr. D. K. Upase

194-196

- उच्च शिक्षण अध्यापनात, अध्ययन आणि मूल्यांकनाची भूमिका**
डॉ. दत्तात्रेय वाटमोडे

197-201

- ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचे महत्व**
डॉ. मदन ग. प्रधान

202- 204

- ✓**उच्च शिक्षा क्षेत्रात गुणावता वाढ आणि सतत्य टिकवून ठेव यासाठी अध्ययन-अध्यापन आणि मूल्यांकना संदर्भातील वास्तव आणि आवश्यक सुधार लां: अवलोकनात्मक अध्ययन मंगेश वसंतराव कडू**

205-209

- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची अध्यापन - अध्ययन प्रक्रियेतील भूमिका**
डॉ. पी. बी. कामडी

210- 216

- उच्च शिक्षण प्रणालीत NAAC ची भूमिका**
डॉ. मनोज श्रीकृष्णराव पवार

217-218

Our Heritage

ISSN: 0474-9030

जिंगा आवश्यक सुधार नं. ०५: अवलोकनात्मक अध्ययन

Vol 68-Issue-60 January-2020

मंगेश वसंतराव कडू

भिवापूर महाविद्यालय, भिवापूर

जिल्हा: नागपूर ४४२००१ (महाराष्ट्र)

सारांश:

जागतिकीकरण जिंगा उदारीकरणाच्या वर्तमान युगात वैशिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अमुलाग स्वरूपाचे झालेले बदल काही दृष्टिकोपात येतात तर काही अनुभवास येतात. नव्वदीच्या दशकापासून संपुळार मानवी समाज शिंघगतीने जिंगा तिवरेने आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणा यासाठी प्रयत्नशील झाल्याचे दिसते. हे बदल जिंगा त्यातून होणाऱ्या परि आमांचा स्विकार करण्यात जीतके अनिवार्य स्वरूपाचे होते. तितकेच ह्या परिवर्तनातून भविष्यात होणाऱ्या परि आमांसदर्भीत अंदाज वांधले जाणोही तितकेच आवश्यक होते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, जीथे आजही धर्मसत्ता जिंगा राजसत्ता ह्या अभिन्न मानव्या जातात, तेथे जागतिकीकरण जिंगा उदारीकरणाच्या वर्दलत्या परिस्थितीतून येणारे परिवर्तन कीती समर्पक ठरु शकेल? जिंगा हे परिवर्तन कसेल? जिंगा कशासाठी? ह्यासारख्या मुलभूत प्रक्षांचा सर्वकष विचार व चर्चा राष्ट्रीय पातळीवर होण्यो फार गरजेचे होते. ह्याच काळात जगातील अधिकांतर देशांमधून उच्च शिक्षण जिंगा संशोधनाच्या

क्षेत्रात परिस्थितीनुसार अपेक्षीत समर्पक असे वरेच बदल घडून आलेले दिसतात. ते तसे प्रत्येकच व्यवस्थांमधून होण्यो गरजेचे होते. विशेषत: भारतासारख्या देशात प्रादेशिक सांस्कृतिक विविधता; चत्वारपदवपंस ब्नसजनतंस क्षमतेपजलद व प्रादेशिक सांस्कृतिक ओळख; चत्वारपदवपंस ब्नसजनतंस प्कमदजपजलद ही समाजजीवनाच्या अनिवार्य वैशिष्ट्यांपैकी दोन प्रमुख व ठळक वैशिष्ट्ये आहेत. जेथे भाषावार प्रांतरचना व प्रांतिक सिमाविषयक तंटे अजूनही लोकसमुहाच्या जिव्हाळ्याचे व तीव्रांतर संवेदनांचे प्रश्न ठरतात; तीथे जनसमूहाच्या सहभागातून उच्च शिक्षण जिंगा संशोधनासारख्या महत्वपुळार क्षेत्रात बदल करण्यो अनिवार्य होते.

स्कळीचे शब्द (जमल लेवतके): उच्च शिक्षण, अध्ययन, अध्यापन, स्थानिक पर्यावरण, स्थानिक संदर्भ, मुल्याधिष्ठीत, व्यावसायीकता, माहिती व तंत्रज्ञान

विसाव्या शतकाच्या उत्तराधीपासून मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कल्पनातीत अशा स्वरूपाचे मुलभूत जिंगा तिवरेने बदल होत आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक मानवी घटक स्वतःला बदलवून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे दिसते. नव्हे, बदलत्या परिस्थितीनुसार तसे स्वतःला घडवून आणा जो त्याच्यासाठी त्याच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अपरिहार्यच आहे. शतकानुशतके परंपरागत 'पद्धतीच्या' साचेवंधातून बाहेर पडू याची स्पर्धी मानवी जीवनात वर्तमानात जीतकी उत्कंठेला पोहचलेली दिसते, तितकी ती मानवी इतिहासाच्या कोळात्याही टप्प्यावर पहायला मिळत नाही.

भारतात गेल्या दोन दशकात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जिंगा अमुलाग स्वरूपाचे बदल झालेले दिसतात. माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षणांदे याच्या जिंगा शिक्षणांदे याच्या प्रक्रियेला सुरवात होवून. शिक्षणाची प्रक्रिया कधी नव्हे इतकी गतिमान झाल्याचे दिसते. त्यामुळे अनेक प्रकारचे सकारात्मक जिंगा नकारात्मक संकेत भविष्याच्या दुष्टीने निर्माण झाले. त्यातून संभवाचे वातावरण जिंगा भारतातील

Our Heritage

ISSN 0474-9030

Vol 68 Issue 60 January 2020

उच्च शिक्षाच्या क्षेत्रात निर्माणांना झालेले दिसते. पाश्चिमात्य शिक्षणांप॒द्धतीचे अनुकरण करीत असतांना भारतातील आहे. त्यातही स्थानिक सर्वकष संदर्भ दृष्टिपथात ठेवून असे बदल करा योग्य आवश्यक होते. म्हणजे सरसकट अनुकरणातून होणारे संभाव्य धोके टाळता येवू शकते असते.

उच्च शिक्षाची अपेक्षीत धोरणे आहे तुदिष्ट्ये: आधुनिक काळात उच्च शिक्षणासंदर्भात धोरणे आखतांना सामाजीक पर्यावरणाचा आहे. स्थानिक संदर्भाचा ताळमेळ घालणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वैश्वीक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी वाव असती तरी त्याचा त्याचा उपयोग स्थानिक पर्यावरण (सामाजीक, आर्थिक, सांस्कृतीक, धार्मिक आणि राजकीय) आहे. त्यातून स्थानिक स्तरावर घटकांप॒र्यंत त्याची रुजवन शक्य होईल. स्थानिक पर्यावरणातून अस्थापन आहे. त्याची वर्तमानातील अंत्यावश्यक स्थानिक संदर्भात सर्वसमावेशक अध्ययनावर आधारीत असणे गरजेचे अगत्याचे आहे. त्यातून स्थानिक संसाधनांचा सखोल विचार करून रोजगाराची निर्मिती, आणि सामाजीक पर्यावरणाला पुरक अशी मानवी मुल्यांची निर्मिती व समाजातील शेवटच्या उच्च शिक्षणाचे धोरणांची आखणे व तितक्याच प्रभावीपणे त्या धोरणांची अंमलवजाव आहे. इत्याशिवाय रोजगार, आरोग्य, सुरक्षा, स्थिर-सक्षमीकरण, उच्च दर्जाची मुल्य निर्मिती, पर्यावरण संरक्षण, समाजाचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन

(मुऱ्युसवलउमदजए भूमंसजीए ठेंवउमद मुऱ्युमतउमदजए ठंसनमे ठेंमक ैववपमजलए म्दअपतवदउमदजए ैवपमदजपपिव। चृतवंदी वि जीम ैवबपमजल) ह्यासारखी शिक्षणातून साधावयाची उद्दिष्ट्ये साध्य होवू शकार नाही. अध्यापन आहे अध्ययन ह्या दोन्ही यांची आंतर-संवंधीत आहेत. अध्ययनातून अध्यापन आहे अध्यापनातून अध्ययन अशाप्रकारच्या आंतर-संवंधातूनच शिक्षणाची प्रक्रिया पुढात्वास जावू शकते. अध्ययनाशिवाय अध्यापन तत्वशुल्य तर अध्यापनाशिवाय अध्ययन दिशाहीन होते.

अध्ययन (स्मंतदपदह): अध्ययन हा कोणत्याही स्तरावरील शिक्षणाचा आत्मा आहे. प्राचीन काळापासूनच सर्वसाधारणपणे अध्ययनाचा अर्थ शिक्षणांचा असा घेतला जातो. व्यक्तीच्या सभोवतात्त्वाच्या सर्व प्रकारच्या पर्यावरणांचा संदर्भातील ज्ञानार्जनाची सतत चालारी प्रक्रिया म्हणजेच शिक्षण. ह्या प्रकारचा दृष्टिकोन भारतातही गुरुकूल प॒द्धतीपासून ते विसाट्या शतकाच्या उत्तरार्धाप॒र्यंत अस्तित्वात असल्याचे पहायला मिळते. वर्तमान काळात अध्ययन प॒द्धतीवावत अनेक प्रकारची चर्चा होतांना दिसून येते. ग्रीक नगरराज्यात अध्ययन आहे अध्यापनाच्या संवादात्मक प॒द्धतीचा वापर केला जात असे. ज्ञानकशासाठी? ह्या मूलभूत प्रश्नाची चर्चा त्याकाळी वारंवार होती. आपल्या सभोवतात्त्वाच्या सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या (सामाजीक, नैसर्गीक, आर्थिक इ.) वास्तवीक स्थितीच्या जागीवेतून, सत्याचा शोध कशाप्रकारे घेता येईल? ह्या प्रश्नांचा शोध घेयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणावा 'संवादात्मक प॒द्धतीचा' वापर प्लेटो आहे त्याच्या समकालीन शिक्षक व तत्ववेत्यांनी केला. गांधींचे सत्याचे प्रयोग

अशाच प्रक्रियेतून जातात. संस्कारातून मनुष्यात शहा आपण

(ैवचीपेजपवंजपवद) आहे यासाठी उपरोक्त अध्यापनाची प॒द्धती प्राचीन काळापासून फार उपयुक्त ठरली आहे.

अध्यापन (जमंवीपदह): अध्यापनाची प्रक्रिया ही शिक्षणाची व्यवस्थेतील अंत्यावश्यक व अतीमहत्वपूर्ण घटक आहे. अध्यापनाच्या योग्य प॒द्धतीतूनच अध्ययनाचे अपेक्षीत फलीत निश्चितपणे प्राप्त करता येवू शकते. त्यासाठी अध्ययन कशाचे? आहे त्याची कशासाठी? हे दोन प्रश्न फार महत्वाचे ठरतात. सामान्यतः उच्च शिक्षणात विषयनिहाय तजता प्राप्त करण्याची व्यवस्था

Our Heritage

ISSN 0474-9030

Vol 68 Issue 60 January 2020

असते. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या अध्यापनाच्या पृष्ठदर्ती

(जमंबीपदह डमजीवके) ह्यासुधा वेगवेगळ्या असायला हव्यात. सर्व प्रकारच्या उच्च शिक्षा सासाठी एकाच प्रकारची अध्यापनाची पृष्ठदर्ती निरूपयोगाची ठरते. त्यातसी शिक्षा आच्या उद्दिष्टानुसार अध्यापनाच्या पृष्ठदर्तीचा उपयोग केल्यास त्यांचे सहज अपेक्षीत परि आम मिळवीता येतात. तांत्रीक शिक्षा आचा संबंध हा शिक्षा आशी न जोडता तो प्रशिक्षा आशी जोडल्यास शिक्षा आचा मुळ हेतू आदर्श नागरीक घडवी ओ साध्य होणू शकतो.

मुळातच शिक्षा आचा खरा हेतू सक्षम व आदर्श नागरीक (व्यउचमजमदज ठंदक पकमंस व्यजपमदे) घडवी ओ हा असायला हवा. नागरीकांनी समाजाचे भिंवा राज्याचे हित संभाळावे ह्या उद्यात अपेक्षेच्या पुर्तेसाठी नागरीकांना त्यांचे अधिकार भिंवा कर्त्यव्यांची जा आव करवून दे ओ आवश्यक भिंवा महत्वाचे असते. त्यातून समाज उपयुक्त मुल्यांची निर्मिती भिंवा त्यांची रुजवन समाजात योग्य प्रकारे होणू शकते.

मुल्यांकन (म्हंसनंजपवद):

अध्ययन भिंवा अध्यापनाच्या समर्पक (त्मसमअंदज) प्रक्रियेतून शिक्षा आची उद्दिष्ट्ये साध्य केली जावू शकतात. ह्या प्रक्रियेत उपयोगात आ आल्या जा आउया पृष्ठदर्ती (डमजीवके) उद्दिष्ट्येपुरक बसतील तरच अपेक्षीत परि आम पास हो यास मदत होते. वरेचदा निरिक्षा आतून असे निर्दर्शनास येते की अध्ययन. अध्यापन भिंवा शिक्षा आची उद्दिष्ट्ये ह्यामध्ये योग्य असा ताळमेळ घालता जात नाही. त्यामुळे प्रमा आकृप ओ केल्या गेलेल्या मुल्यांकनात ही प्रक्रिया अधिकांतर अपयशाचीच धनी होताना दिसते. म्हं लान अध्ययन भिंवा अध्यापनाच्या पृष्ठदर्ती ह्या शिक्षा आच्या मुळ उद्दिष्टानुसार निश्चित व्हावयास हव्या. केवळ उपलध्द औपचारीक माहितीच्या आधारे केलेले मुल्यांकन हे व्यवस्थेच्या गरजेची परीपुर्ती कर आरे असले तरी त्या मुल्यांकनामधून अपेक्षीत निकाल भिंवा सुधार आ॒च्या नव्या दिशा प्राप्त हो ओ दुरापास्तच ठरते. मुल्यांकनाचा विचार कृती आराखडा तयार करतानांच हो ओ ह्याच अर्थाने गरजेचे असते.

संशोधन पृष्ठदर्ती (त्मेमंतवी डमजीवकवसवहल):

प्रस्तूत संशोधन पत्र लिहीताना अभ्यासकाने अवलोकनात्मक पृष्ठदर्तीचा (व्हेमतअंजपवदंस डमजीवक) उपयोग केलेला आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अभ्यासकाने आपल्या सभोवतातच्या, उच्च शिक्षा आ भिंवा त्या संदर्भात ये आउया संशोधन क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे सुक्षम निरिक्षा आ केलेले आहे. तसेच शासनाचे उच्च शिक्षा आ भिंवा त्या संदर्भात ये आउया संशोधनवाबतचे विभिन्न अहवाल, ग्रंथलयातील विषयाशी संबंधीत पुस्तके, निनिराळे वर्तमानपत्रे, दुरचित्र वाहिनीवरील संबंधीत कार्यक्रम व प्रसार ओ ह्यांच्या आधारे उपरोक्त विषयाच्या

अभ्यासासंदर्भात आपली भूमिका तयार केलेली आहे. शब्द मर्यादा भिंवा संज्ञात्मक भाषेचा अधिकाधिक भिंवा काटेकोर वापर करून विषयाला न्याय दे. याचा प्रयत्न प्रस्तुत संशोधन पत्रातून कर यात आला आहे. डपसंहार (व्यदबसनेपवद): भारतात एकोनविसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्वच क्षेत्रात बदलाचे संकेत निर्मा आ व्हायला लागले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकांत हे बदल प्रत्याक्षात उत्तरायला लागले. अर्थात उच्च शिक्षा आ भिंवा संशोधनाचे क्षेत्र सुधा ह्याला अपवाद राहीले नाही. उच्च शिक्षा आच्या क्षेत्रात ह्याकाळात वरेच मुलभूत स्वरूपाचे बदल झालेले दिसतात. तर संशोधनाच्या क्षेत्राची व्यासी अधिक व्यापक झालेली दिसते. पारंपारीक स्थुल स्वरूपाच्या संशोधनाकडून सुक्षम ते अतीसुक्षम संशोधन पृष्ठदर्तीवर आधारीत संशोधन ह्या काळात व्हायला सुरवात झाली. हे सर्व बदल वरकर आ जरी योग्य भिंवा स्वागताहार्य वाटत असले तरी ह्या बदलातून व्यक्ती भिंवा समाजाला बदलात्या काळानुसार केवळ व्यावसायीक उपयुक्तताच मोठ्या प्रमा आवर लाभल्याचे चित्र समोर आले. त्यानुसारच उच्च शिक्षा आ क्षेत्रातील भिंवा संशोधन क्षेत्रातील बदलाच्या

Our Heritage

1996-1997 साल

Page 56 Issue 01 January 2020

यशायात भारतीय समाजात याची इच्छा आहे । गांधीजीकरित मुजाह नामांक शिंगी । भारतीय याची घडती याच शिक्षा एवढा गुण उद्देशात्ता इच्छा घटत्तमुळे प्राप्ति विनंती । इतिहासामध्ये दिल्लीनं यांनांले सामाजीक सुधारातील या स्थगीतीची उत्तम्या प्राप्त झोपूत, भारतीय समाजात याची मुख्यमानी निर्मिती शिंगी । इतिहासामध्ये रुजव याची परिवर्त्या हेचीम यापौत द्यावत्त्वाचे निर्माणात्तमा कीतो उपर्याप्ती जेतो, 'नहकमी नव्यावद' ।

1. उच्च शिक्षा एवढी मुख्यापिणीत (टेक्निकल कॉलेज) शिंगी । द्यावत्त्वाची कौक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) शिंगी । द्यावत्त्वाची कार्टेक्निकल । फारम्यूलर याच याची

2. उच्च शिक्षा याच गुण उद्देश निश्चित कर याच मात्रा त्यागात्तमे मुख्यापिणीतला (टेक्निकल कॉलेज) शिंगी । द्यावत्त्वाची कौकला (एव्हार्मिपार्टसपेट) याची सरगिसाळु नामांकी

3. उच्च शिक्षा याच दृझी उच्चापी यावलाई शिंगी । त्यागात्तमे इतिहासात्तमे काक्षया हात्या यांत्रिकी फल्येकी एका शिक्षकामांगी यांत्रित कर्ती पिण्याची संदर्भा असावी.

4. अभ्यासक्रम संशोधनात्तराच्या संपै उक्कारच्या परिविधांशी निर्माणात काफीनुभवावाह भावावात्तमे भवावात्तमे

5. उच्च शिक्षा या हु विषय कैरु अभ्यास राज्य द्यावेकी को इच्छाची एकाकी शिक्कारच्या भविकाशीवाज (अन्तरपक्षद्युपदेश) असावा.

6. उच्च शिक्षा या क्षेत्रात कायदेत अस आप्या शिक्षकांकडे कैक्याजु अभ्यासक्राच्ये शिंगी । संशोधनाचेत्य (जम्बीपद्धत) द्यक्षेमात्रीयी कायदे सोपणारे अरेक्ष लाक (छवद एकमात्रात्तम) कायदेत त्यात्तमा सहभागी कायदून घेण्याची त्याची विद्यार्थ्यांसाठीची सेणा अविरत (व्यद्युपदत्तमे) असावी.

7. उच्च शिक्षा या क्षेत्रात कायदेत अस आप्या शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या संघीगीन विकासामादर्भीतील जवाबदारी निश्चित कर यात याची, ठरावीक कालावधीत शिक्षकाच्या कायदेचे शिंगी । शिक्षा या क्षेत्रातील

योगदानाचे, शिक्षकाच्या अष्टत्यारीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संघीगीन विकासाच्या आधारे मुख्यमावजन कर यात यावे.

8. उच्च शिक्षा या क्षेत्रातील शिक्षकांना अध्यापना दरोदरच संशोधनात्तमाठीही सर्वे प्रकारच्या संधी असाव्यात द्या संशोधन कायदेत विद्यार्थ्यांना सुधा अनिवार्यत संशोधनाची संधी असावी

9. याजगी शिक्षा । सहस्रामधील पायाभूत सुविधा शिंगी । मुलभूत सेवा (ठेपव प्लिजिनवजनतम द्यक्षम् मैमदजवाम त्युनपतमउमदजे) निर्माण । कर याची जवाबदारी संस्था व्यवस्थापनाकडे सापूर्ण शिक्षेत द्यक्षकायदेचे नियोजन शिंगी । व्यवस्थापनच महाविद्यालयाच्या मुळ्य प्रशासकीय अधिकारी याकडे (द्यतपदवपचस) असावे.

10. महाविद्यालयाच्या एकदर विकासात्तमाठी आवश्यक असलेली शिक्षा ओप्तर कायदे करा यांत्रिती महाविद्यालयकीर्त स्तरावर स्वतंत्र यंत्र या असावी

11. अध्यापन य अध्ययनात माहिती व तंत्रज्ञानाचा (प्लज) याद्यर ही वर्तमानातील अल्पावृत्त्यक द्याव असली तरी त्याचा उपयोग स्थानिक पर्यायर । (सामाजीक, आर्थिक, सास्कृतीक, धार्मिक शिंगी राज्यकीय) शिंगी । स्थानिक संदर्भात संवेदनावेशक अध्ययनावर आधारीत ठेयायता पाहीजे

12. उच्च शिक्षा सदर्भीत धोर । निर्मिती शिंगी त्याची अमानवजावती करतात त्या धोर एवढा कालावधी दिईकालीन निर्मित असावा, शासन शिंगी प्रशासनातील बदलांसोयत ती धोर । फिरा त्याच्या अमानवजाव एवढ्या पद्धतीत यारवार घटत होत गेल्यास त्या धोर एवढून अपेक्षीत अस आरे सार्व यास करता येत नाही. त्यामुळे समाजात सर्वे स्तरातून संभगावे यातावर शिंगी द्यो न अलेक गुतागुतीच्या समस्याची निर्मिती ही शकते

Our Heritage

ISSN 0474 9010

Vol 68 Issue 60 January 2020

- 13 अध्ययन भिंत अध्यापनाची प्रक्रिया ही सरळ भिंत स्पष्ट असावी. ही प्रक्रिया जीतकी अलौपचारीक असेत तीतकी ती उद्दिष्टुरक राहु शक्ते त्यामूळे हा प्रक्रियेत औपचारीक वायीता स्थान तसावे.